

Indokem Limited

(CIN NO.: L31300MH1964PLC013088)

Registered Office :
"KHATAU HOUSE", Ground Floor,
Mogul Lane, Mahim (West),
Mumbai - 400 016.

Phone : 61236767
Fax : 61236718
Website : www.indokem.co.in

04th February, 2021

To,
The Bombay Stock Exchange Limited,
Corporate Relations Department
1st Floor, New Trading Ring,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Scrip Code: 504092

Subject: Newspaper Advertisement of Notice of Meeting of Board of Directors of Indokem Limited scheduled to be held on Friday, 12th February, 2021.

Respected Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published Notice of Meeting of Board of Directors of Indokem Limited scheduled to be held on Friday, 12th February, 2021 at 3:00 p.m. in the following newspapers:-

1. Business Standard- All over India edition. (English)
2. The Global Times - Mumbai edition. (Marathi)

Kindly take the same on your records.

Thanking You

Yours faithfully,

For INDOKEM LIMITED



Rajesh D. Pisal
Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a

PSBs in turmoil after mega merger: Parliament panel

Flags their low market valuations, says it'll hinder plans to raise equity

NIKUNJ OHRI

New Delhi, 3 February

The mega merger of public sector banks (PSBs) has led to a "turmoil" as the state-owned banks do not have the necessary talent for specialised functions like risk management and new financial technologies, the Parliamentary Standing Committee on Finance said in its report.

"PSBs are also going through considerable turmoil because of the mega mergers; this will require even closer assessment of human resources to ensure that sufficient management talent is available for the PSBs as they seek to streamline and expand their operations," according to the report of the committee, chaired by BJP MP Jayant Sinha.

From April 1, 2020, ten PSBs were amalgamated into four, taking the total number to 12.

After the merger exercise, Punjab National Bank, Oriental Bank of Commerce, and United Bank of India combined to form one lender; Canara Bank took over Syndicate Bank; while Union Bank of India amalgamated with Andhra Bank and Corporation Bank. Indian Bank subsumed Allahabad Bank.

With the new privatisation policy announced in the Budget, the government has announced that four broad sectors, including banks, will have "bare minimum" government presence with the remaining being privatised, merged or subsidised with other CPSEs.



ILLUSTRATION: BINAY SINHA

The panel also said the government should fully clarify the functioning of the Banks Board Bureau (BBB), and the BBB should assist PSBs in acquiring and retaining such specialised talent.

Strengthen PSB competitiveness

The parliamentary panel also raised concerns on the "depressed" market valuations of state banks.

"PSBs continue to have very low price-book multiples and their market valuations remain depressed. The committee notes that the PSBs do not appear to have differentiated strategies that will enable them to compete effectively," said the report.

Apart from the mega mergers, the Department of Financial Services should also prepare a comprehensive

plan on how to strengthen PSB competitiveness, the report said. Low valuations imply that banks will find it difficult to raise equity through the markets, it said.

As a result, if NPAs increase yet again due to adverse global trends, significant funding will be required from the government to keep PSBs appropriately capitalised.

On this observation, the government replied that it has adopted a measures to reform PSBs, and strengthen their competitiveness, which include industry-linked improvement in turnaround time, digital banking services, competitive pricing, customer-need driven marketing strategy and reach, prudential lending and effective loan life-cycle management.

India falls two places to 53 in Democracy Index

PRESS TRUST OF INDIA

New Delhi, 3 February

India slipped two places to the 53rd position in the 2020 Democracy Index's global ranking, according to The Economist Intelligence Unit, which said the "democratic backsliding" by authorities

and "crackdowns" on civil liberties has led to a further decline in the country's ranking. However, India is ranked higher than most of its neighbouring countries.

India's overall score fell from 6.9 in 2019 to 6.6 in the index that provides a snapshot of the current state of

democracy worldwide for 167 countries. "With mounting pressure on India's democratic norms, India's score fell from a peak of 7.92 in 2014 to 6.61 in 2020 and its global ranking slipped from 27th (in 2014) to 53rd as a result of democratic backsliding" under the current regime,

The Economist Intelligence Unit (EIU) said. Norway topped The Economist Intelligence Unit's latest Democracy Index report titled *Democracy in sickness and in health?*, with Iceland, Sweden, New Zealand and Canada making up the top five.

ALL IN A DAY

DON'T MAKE STIR ANOTHER SHAHEEN BAGH: BJP TO OPPN

Asserting that the new farm laws were passed after extensive deliberations, the BJP said that doors are always open for farmers to resolve the issue amicably, and urged opposition parties not to make the farmers' agitation another Shaheen Bagh.

CURB UNSOLICITED SPAM CALLS: DELHI HC TO TRAI

The Delhi High Court on Wednesday directed the telecom regulator Trai to ensure "complete and strict" implementation of the regulation issued by it in 2018 for curbing unsolicited commercial communications.

CABINET APPROVES PRIVATISATION OF RINL

The Cabinet Committee on Economic Affairs has given an in-principle approval to privatise Rashtriya Ispat Nigam (RIN). The government currently holds 100 per cent stake in the PSU. The PSU comes under Ministry of Steel.

FROM PAGE 1

Sensex...

The two indices have surged over 93 per cent each from the March lows, supported mainly by foreign inflows and optimism around a sharp recovery in the economy and corporate earnings. The Sensex now trades at 22x its estimated earnings for FY23, much higher than the long-term average of 16x. Some believe the valuations will normalise as earnings are expected to rise sharply. Analysts said the sharp increase in capital expenditure and impetus to investment activities would boost earnings for companies operating in this space. Also, the monetary easing in the western world and weak dollar will continue to act as key tailwinds.

Govt's message...

In a communication sent to the microblogging platform on Tuesday, the Ministry of Electronics and Information Technology said Twitter "unilaterally" unblocked tweets and accounts that were using the hashtag #ModiPlanningFarmerGenocide, beginning Saturday.

According to sources, the ministry told Twitter in a written communication: "It may be noted that the impracticability or disproportionality of the said measure cannot be decided at the instance of Twitter, which is an intermediary bound by the orders of the Central Government."

In response to an email from *Business Standard*, Twitter said it did not have any comment to offer on the ministry's communication.

Twitter erupts

Voices against and for Thunberg and Rihanna dominated Twitter chatter Wednesday, with actors Kangana Ranaut and Diljit Dosanjh continuing their sparring over farmer issues with renewed zest. Akshay Kumar, Ajay Devgn, and other Indian actors also tweeted about the protests. However, despite the government's investment in the Indian diaspora, it was this that pushed their governments to get answers from New Delhi on the way India treated its farmers, eliciting a firm push-back from the Ministry of External Affairs (MEA).

Air India...

Bidders are reluctant to put any significant value on intangible

assets like airport slots and bilateral rights, which are otherwise considered prime, an investment banker working on the finances of the airline said. "Unlike airports like Heathrow, slots cannot be traded in India. It becomes intangible as value of such assets depends on how a bidder is willing to use it," he said. Another reason for the current situation is the decline in the value of wide-body aircraft like Boeing 787 and 777 and older generation aircraft like Airbus 320 and Boeing 737 due to the impact of pandemic on air travel.

"The suitors' plans revolved around doing sale and lease-back of Air India's owned aircraft and earn liquidity. But with the pandemic, the new owner may not require those aircraft or good value for those in the lease market," the banker said. Air India has a fleet of 121 aircraft, of which 65 are owned. Its subsidiary Air India Express has 25 Boeing 737, of which 10 are owned.

According to Fitch Ratings, the market value of 10-year-old wide body aircraft like Boeing 777 has declined by 27 per cent while that of a 10-year-old narrow body like Boeing 737 and Airbus A320 aircraft has come down by 16 per cent.

"Any bidder which wins has to invest big patient capital into the company as it has to be completely rebuilt while incurring liabilities. The operator will need to invest in latest generation of aircraft while upgrading infrastructure, software which will require a large investment for a long period. So, bidders are valuing the airline accordingly," the banker quoted above said. If the sale of Air India fetches around Rs 15,000 crore, the proceeds will not be sufficient for the government to pay off the debt of the fledgling carrier. In such a scenario, it will require other means like raising money through bonds and monetizing the company's non-core assets in order to pay lenders.

To attract bidders, the government had decided to hive off around \$35,000 crore of the company's debt into a separate

subsidiary, leaving around \$23,286 crore to be absorbed by the low bidder. In October, it had also tweaked conditions allowing bidders to quote an enterprise value - a combined worth of debt and equity.

However, government officials involved in the sale process said the strategy behind selling the airline was to plug future cash loss and not revenue generation. According to the budget of FY22, the government expects \$1.75 trillion from stake sale in public sector companies like Air India and other financial institutions, like two banks and one insurance company. "The Air India sale should be seen more like a reform and less as a revenue generating exercise. It will make the company efficient and also absolve the government from spending any money in the company in future," said a government official.

The company registered a loss of ₹7,770 crore in FY20. Its losses are expected to double in FY21 due to the pandemic. According to a government estimate, the national carrier would have required an infusion of almost ₹12,000 crore in the next two years.

The pandemic has severely impacted valuation of airlines as many carriers are willing to get sold cheaply or face bankruptcy. Malaysian airline AirAsia recently sold 32.67 per cent of its stake in AirAsia India to the joint venture partner Tata Sons for \$37.66 million, which bankers consider is around 30 per cent less than the airline's original value.

Virgin Australia, which filed for bankruptcy in April, attracted interest from private equity fund Bain Capital for \$3.5 billion. However, bankers say that the airline is in a unique position as it is one of only two carriers in the attractive Australian market.

"Air India is neither healthy nor enjoys monopoly in any route, its survival outside a government ownership is not guaranteed. Hence it doesn't enjoy such value," another banker pointed out.

MANGALAM ENGINEERING PROJECTS LTD.
 CIN No. L74899DL1984PLC017356
 Regd. Office: 101C, Kundan House, Ground Floor, Hari Nagar Ashram, Mathura Road, New Delhi-110014.
 Phone: 91-033-22482391,
 Fax No. 91-033-22489382
 Website: www.mangalamengineering.com,
 e-mail: info@mangalamengineering.com.
NOTICE
 Notice is hereby given under reg 29 and 47 of SEBI (LODR) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, the 12th February, 2021 to inter-alia consider and take on record the Unaudited financial results for the quarter ended 31/12/2020 and notice is available on the website of the exchange https://mktlistings.mse.in/SitePages/Index.aspx and company's website www.mangalamengineering.com.
 Rajendra Prasad Choudhary
 Date: 03.02.2021 Director (DIN 0076698)

PALASH SECURITIES LIMITED
 CIN - L74120UP2015PLC069675
 REGD. OFFICE - P.O. HARGAON, DIST SITAPUR (U.P.), PIN - 261 121
 Phone No. (05862) 256220-221;
 Fax No.: (05862) 256 225
 E-mail - palashsec@birsugar.org;
 Website-www.birs-sugar.com
NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulations 29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 10th February, 2021, inter alia to consider and approve the Unaudited (Standalone & Consolidated) Financial Results for the third quarter and nine months ended 31st December, 2020.
 This Notice is also available on the Company's website at www.birs-sugar.com.
 By Order of the Board
 For Palash Securities Limited
 Mayuri Rajia
 Date: 03.02.2021 Company Secretary

INDOKEM LIMITED
 CIN: L31300MH1964PLC013088
 Regd. Office: Plot No. 410/411, Khatou House, Mogul Lane, Mahin, Mumbai - 400 016
 Tel. No. : +91-22-51235757/ 61236711
 Email id: khatouata@indokem.com
 Website: www.indokem.co.in
NOTICE
 Notice is hereby given in terms of Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 12th February, 2021, inter-alia to consider and approve the Standalone Unaudited Financial Results along with the Limited Review Report thereon of the Company for the 3rd Quarter ended 31st December, 2020. The information is also available on the website of BSE Limited at www.bseindia.com where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company at www.indokem.co.in
 For INDOKEM LIMITED Sd/-
 Rajesh D. Pisal
 Place: Mumbai Company Secretary
 Date: 4th February, 2021

mitsu chem plast limited
 CIN: L25111MH1988PLC048925
 Regd. Office: 329, Gala Complex, 3rd Floor, Din Dayal Upadhyay Marg, Mulund (W), Mumbai - 400 080.
 Email: investor@mitsuchem.com; Phone No: 022-2592 0055.
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2020
 (Rs. in Lakhs)

PARTICULARS	3 months ended	3 months ended	12 months ended
	31.12.2020	31.12.2019	31.03.2020
	Unaudited	Unaudited	Audited
1. Total Income	4,906.72	3,599.54	13,886.72
2. Profit/(Loss) from ordinary activities before Exceptional Items and tax	371.83	120.74	581.78
3. Profit/(Loss) before tax	371.83	120.74	581.78
4. Total Other comprehensive income, net of tax	-	(0.23)	(0.94)
5. Total comprehensive income	249.14	81.18	396.57
6. Paid up equity share capital (Face Value of Rs.10 Each)	1,207.26	402.42	1,207.26
7. Other Equity excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting year	-	-	1,810.36
8. Basic Earning Per Share (EPS)	2.06	0.67	3.29
9. Diluted Earning Per Share (EPS)	2.06	0.67	3.29

Extract to Notes :-
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the website of BSE Ltd. and at the Company's website at www.mitsuchem.com.
 2. The Company has migrated to the main Board of BSE Ltd. w.e.f. May 27, 2020, accordingly the Company had not prepared financial results for the previous quarters. However comparative figures of quarter ended December 31, 2019 and March 31, 2020 as given above have been prepared by the management after exercising necessary due diligence to ensure financial results reflects true and fair view of Company's affairs.
 By order of the Board of Directors
 For MITSU CHEM PLAST LIMITED
 Sd/-
 Sanjay Dedhia
 Managing Director
 Place: Mumbai
 Date: February 2, 2021.

BEFORE THE HONOURABLE
TELANGANA STATE ELECTRICITY REGULATORY COMMISSION (TSERC)
 D.No.11-4-660, 5th Floor, Singareni Bhavan, Red Hills, Hyderabad-500 004
TELANGANA STATE POWER GENERATION CORPORATION LIMITED
PUBLIC NOTICE
O.P.No.5 of 2021 and O.P.No. 6 of 2021 & I.A.No.1 of 2021
 1. Notice hereby given to all that Telangana State Power Generation Corporation Ltd. (TSGENCO) has filed petitions under section 62 of the Electricity Act, 2003, read with Telangana State Electricity Regulatory Commission (Terms and Conditions of Generation Tariff) Regulation, 2019 (Regulation No. 1 of 2019) for:
 a. Truing up the Generation Tariff for the existing stations in accordance with the clause 3.8 of under Section TSERC Regulations 1 of 2019 and Determination of Capital Cost & Tariff in respect of KTPS Stage VII for the 3rd control period (2014-19) - OP No.5 of 2021;
 b. Determination of capital cost for new stations and Generation Tariff for the existing and new stations for the Control Period (2019-24) for the electricity supplied by TSGENCO to Distribution Licensees. O.P.No.6 of 2021 & I.A.No.1 of 2021 for condonation of delay in filing Multi Year Tariff application.
 2. Copies of the filings and proposals referred are available in the Office of the Chief Engineer (Coal & Commercial), 2nd Floor, Room No.255, Corporate office, TSGENCO, Viduyt Soudha, Hyderabad -500082. Interested persons may inspect/peruse the said filings and take note thereof during office hours at the said office free of cost. These proposals are also available on www.tsgerc.co.in and the same may be accessed at www.tserc.gov.in. A copy of these filings can be obtained from the above office from 04.02.2021 onwards on payment of Rs.450/- by way of Demand Draft in favour of Pay Officer, TSGENCO.
 3. Objections/suggestions if any, on the said filings together with supporting material may be sent to the Chief Engineer (Coal & Commercial), TSGENCO, Viduyt Soudha, Hyderabad 500082 in person or through Registered Post so as to reach on or before 25.02.2021 by 5pm. A copy of the same must also be filed with the Commission Secretary, TSERC at the address mentioned above. The objections/suggestions should be duly signed and should carry full name and postal address of the person(s) sending the objections/suggestions. If the objections/suggestions are filed on behalf of any organization or any category of consumers, it should be clearly mentioned. The objections/suggestions should accompany the following statement:

Name & full address of the objector	Brief details of the objection(s)/ suggestion(s)	Objections against filings by TSGENCO	Whether copy of objection & proof of delivery at TSGENCO's office enclosed (Yes/No)	Whether Objector wants to be heard in person (Yes/No)

 4. Telangana State Electricity Regulatory Commission intends to conduct a Public Hearing through video conference on 10.03.2021 from 11:30 Hrs onwards. The Stake holders desiring to be heard in person shall furnish the required details for attending the Public Hearing through video conference (Refer to proceedings No.TSERC/Secy/No.PD-1/2020 Dated:09.09.2020 hosted on the commission's website www.tserc.gov.in for further details).
 Sd/-
 Hyderabad
 Date:04.02.2021
BY ORDER OF THE COMMISSION
CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR, TSGENCO

allied digital
ALLIED DIGITAL SERVICES LIMITED
 (CIN:L72200MH1995PLC085488)
 Regd. Office: Premises No.13A, 13th Floor, Earnest House, Back Bay Reclamation, NCPA Road, Block III, Nariman Point, Mumbai - 400 021
 Tel : 022-66816400; Website : www.allieddigital.net; Email : cs@allieddigital.net / investors@allieddigital.net
EXTRACTS OF THE UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020
 (Rs. in Lakhs, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Quarter ended						Nine Months ended						Year Ended	
		Standalone		Consolidated		Standalone		Consolidated		Standalone		Consolidated		Standalone	Consolidated
		31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.03.2020	31.03.2020
1	Total income from operations (net)	2,707	2,468	2,683	9,229	9,015	8,436	7,374	7,073	26,585	24,127	9,978	33,572		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	186	187	160	831	422	382	551	558	1,781	2,008	830	2,404		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	186	187	160	831	422	382	551	558	1,781	2,008	830	2,404		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	190	209	123	700	394	298	564	502	1,535	1,645	789	1,922		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	184	201	114	690	382	287	546	475	1,494	1,548	764	1,975		
6	Equity share capital	2,510	2,510	2,510	2,510	2,510	2,510	2,510	2,510	2,510	2,510	2,510	2,510		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year														
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations)-														
	a. Basic:	0.38	0.42	0.25	1.39	0.79	0.59	1.12	1.00	3.06	3.28	1.57	3.83		
	b. Diluted:	0.35	0.39	0.25	1.29	0.73	0.59	1.04	1.00	2.83	3.28	1.57	3.83		

Notes:
 1. The above results, has been recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on February 02, 2021 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 2. The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Reg. 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The complete format of the said Results are available on the website of Stock Exchange www.bseindia.com and www.nseindia.com and on the company's website www.allieddigital.net
 For and on behalf of the Board of Directors of Allied Digital Services Limited
 Prakash Shah
 DIN: 00186942
 Whole-time Director
 Place: Mumbai
 Date: 02.02.2021

DIC INDIA LIMITED
 CIN - L24223WB1947PLC015202
 Regd. Office: Transport Depot Road, Kolkata-700088
 Ph.: 033 24496591-95 ; Email id: investors@dic.co.in
 Website: www.dicindia ltd.co
STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON DECEMBER 31, 2020
 (Rs. in Lakhs except EPS figure)

Particulars	3 months ended	Preceding 3	Corresponding	Year ended	
	December 31, 2020 (Unaudited)	months ended September 30, 2020 (Unaudited)	3 months ended December 31, 2019 (Unaudited)	December 31, 2020 (Audited)	December 31, 2019 (Audited)
Total income from operations (net)	16,415.93	15,324.93	19,243.67	60,825.48	79,113.28
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	677.17	451.94	302.12	1,325.24	1,746.57
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	677.17	451.94	302.12	1,1087.77	1,746.57
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	506.83	335.31	716.38	8,590.04	1,844.67
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	510.30	328.80	693.30	8,561.38	1,803.61
Equity Share Capital	917.90	917.90	917.90	917.90	917.90
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous year)				37,022.16	28,873.83
Earnings per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
1. Basic	5.52	3.65	7.80	93.58	20.10
2. Diluted	5.52	3.65	7.80	93.58	20.10

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the Stock Exchange websites.
 2. The above audited financial results for the year ended 31st December 2020 duly reviewed by the Audit Committee, were taken on record by the Board of Directors at its meeting held on 3rd February 2021.
 3. Figures for the previous periods have been regrouped / rearranged wherever necessary to conform to current period's classification.
 4. The Board of Directors of the Company have recommended a Final Dividend of INR 6.00 (Rupees six only) per equity share for the Financial Year ended December 31, 2020.
 By Order of the Board
 Sd/-
 Manish Bhatia
 Managing Director and CEO
 February 03, 2021
 Noida

BS SUDOKU # 3272

5		1		7				
9	2	8		6	3			
								9
3								
		6		5				4
				8	9			
7	4				5			
1	5	3	2			4		

Very hard:

★★★★★

Solution tomorrow

SOLUTION TO # 3272

8	2	1
---	---	---